

**ALKEM LABORATORIES LTD.**

Regd. Office : ALKEM HOUSE, Senapati Bapat Marg,
Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra, India.

- Phone: +91-22-3982 9999 • Fax: 022-2495 2955
- Email: contact@alkem.com • Website: www.alkemlabs.com
- CIN: L00305MH1973PLC174201

12th July, 2022

The Corporate Relationship Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001. <i>Scrip Code: 539523</i>	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051. <i>Scrip Symbol: ALKEM</i>
---	--

Sub: Newspaper Advertisement for dispatch of Notice of 48th Annual General Meeting (AGM) alongwith Annual Report and e-voting information.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 read alongwith Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Regulation"), please find enclosed herewith a copy of advertisement published in today's Newspapers viz. Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) informing about completion of dispatch of Notice of the 48th AGM alongwith Annual Report for the financial year 2021-22 through electronic mode and availability of e-voting facility available to the shareholders.

The same is also available on the website of the Company at www.alkemlabs.com.

Kindly take the same on record.

Thanking you

Sincerely,

For **Alkem Laboratories Limited**

Manish Narang
President Legal, Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

EPS new boss of AIADMK; OPS, supporters expelled

Party ends dual power structure; TN govt seals AIADMK headquarters

SHINE JACOB
Chennai, 11 July

The All India Anna Dravida Munnetra Kazhagam (AIADMK) on Monday made Edappadi K Palaniswami (EPS) its leader as interim general secretary and expelled former chief minister O Panneerselvam (OPS), ending a dual power structure in Tamil Nadu's main Opposition party that lost power in 2021.

A meeting of AIADMK's general council, which has more than 2,500 members, in Chennai expelled OPS from its primary membership and as treasurer for allegedly working against the party. OPS rejected the council's decision and announced expelling EPS instead. OPS said his camp would approach the courts against the general council meeting.

The AIADMK has 66 MLAs in the state Assembly and five MPs. EPS has the support of a majority of the party MLAs and district secretaries. EPS will now be holding a position that J Jayalithaa, the late AIADMK leader held for years. EPS and OPS made a dual leadership agreement after Jayalithaa's death in 2016 to keep the former chief minister's aide V K Sasikala away from the party.

THE RIFT WIDENS

OPS supporters forcefully open the door of AIADMK office, in Chennai on Monday PHOTO: PTI

■ Settled down as deputy CM and announced EPS as CM nominee for 2021 polls

■ He is now trying to fight the odds to retain his hold over the party, backed by a thin cadre strength

■ Edappadi K Palaniswami (EPS), elected interim general secretary, has been vested with full powers to helm the party

■ EPS camp believes dual leadership no longer existed as the June 23 meeting did not approve the election and alleges that OPS has never done anything good for AIADMK

EPS ALLEGED THAT OPS ORCHESTRATED THE ATTACK ON THE AIADMK OFFICE IN COLLUSION WITH THE RULING DMK

Sasikala was made the general secretary for a brief period and later expelled.

The rift between the two factions intensified during Rajya Sabha elections this year, when OPS demanded seats for his loyalists. Analysts say that one reason EPS wanted single leadership was to counter the Bharatiya Janata Party (BJP) in the state.

A resolution at AIADMK's general council alleged that OPS taking a legal route to stall a general committee meeting

on June 23 was proof of anti-party activity. The party also expelled leaders R Vaithilingam, P H Manoj Pandian (both legislators), and former-MLA JCD Prabakar, who were close allies of OPS.

The OPS camp had approached the court against the general committee meeting held last month. A ruling by the Madras High Court upholding the position of OPS and against any decision on unitary leadership is what restrained the party and the

EPS faction from taking a decision on unitary leadership in June. OPS had even reportedly approached the Election Commission, citing that the Monday (July 11) meeting was held unilaterally without his consent. In the meeting, the party decided to conduct organisational polls in four months to elect general secretary. The OPS camp had approached the court citing that the meeting called by a newly appointed presidium chairman is technically illegal.

ED summons Sonia on July 21

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, 11 July

The Enforcement Directorate (ED) has asked Congress president Sonia Gandhi to depose before it on July 21 for questioning in the *National Herald*-linked money-laundering case, officials said on Monday.

Her son and Congress MP



Rahul Gandhi has been questioned by the agency in connection with the case for over 50 hours in sessions.

The ED late last year lodged a case under the criminal sections of the Prevention of Money Laundering Act (PMLA), following a trial court here taking cognisance of an income tax department probe against Young Indian on the basis of a private criminal complaint filed by Bharatiya Janata Party (BJP) leader Subramanian Swamy in 2013.

Swamy had accused them and others of conspiring to cheat and misappropriate funds, with Young Indian paying only ₹50 lakh to obtain the right to recover ₹90.25 crore that *Associated Journals Limited* owed to the Congress.

Sonia and Rahul Gandhi both have 38 per cent shareholding in the company.

ACCENT REGION

RAJASTHAN

Alwar town set to become a hub for Japanese firms



ANIL SHARMA
Jaipur, 11 July

Neemrana, a town in Alwar district of Rajasthan, is rapidly developing into a hub for Japanese industries.

Situated on National Highway 8 between Delhi and Jaipur, and nearly 140 km from the state capital, Neemrana is witnessing the hustle-bustle of Japanese entrepreneurs, who have made this region a major centre for Japanese industries.

Rajasthan State Industrial Development & Investment Corporation (RIICO) has developed a Japanese zone and a country-specific zone in Neemrana. So far, more than 50 Japanese companies, including Daikin, Nissin Brake, Mytex Polymer and Nippon Pipe, among others, have invested over ₹6,000 crore in the zone.

RIICO, a state government enterprise, has pioneered the industrialisation of Rajasthan by setting up industrial areas.

RIICO also acts as a financial institution, providing loans to large, medium, and small-scale projects.

Recently the state inked 11 memorandums of understanding (MoUs) with Japanese companies. With this, an investment of ₹1,338 crore is likely to be made in Neemrana, Ghiloth, and Chaparia Ki Dhani (Pali) and around 2,300 persons may get employment.

Tokai Rika Minda India Pvt Ltd (₹335 crore), Nidec India Pvt Ltd (₹300 crore), Hitachi Astemo Rajasthan Brake System Pvt Ltd (₹140 crore), Fuji Silvertch India Pvt Ltd (₹110 crore), CKD India Pvt Ltd (₹100 crore), Taiyo India Pvt Ltd (₹100 crore), Allied JB Friction Pvt Ltd (₹78 crore), H2 Milk Farm Pvt Ltd (₹65 crore), HNV Casting Pvt Ltd (₹40 crore), MIESP India Pvt Ltd (₹40 crore), Beltechno India Pvt Ltd (₹30 crore)

HUGE PUSH

(In ₹ cr)
Companies that have signed MoUs for investments in Neemrana, Ghiloth, and Chaparia Ki Dhani

Tokai Rika Minda India	335
Nidec India	300
Hitachi Astemo Rajasthan Brake System	140
Fuji Silvertch India	110
CKD India	100
Taiyo India	100
Allied JB Friction	78
H2 Milk Farm	65
HNV Casting	40
MIESP India	40
Beltechno India	30
Total	1,338

(₹40 crore) and Beltechno India Pvt Ltd (₹30 crore) are some of the companies that have signed MoUs for investment in the state.

Chief minister Ashok Gehlot, while thanking the Japanese companies, said, "Japanese firms have prominently invested in Rajasthan and such investment has been an inspiration for entrepreneurs in the state. Now, Japanese companies must write a new chapter by investing in the petrochemical complex coming up in Barmer district."

He said the MoUs signed with these companies will further strengthen the relationship between Japan and Rajasthan. Gehlot added that the state government will provide necessary cooperation to these companies.

CHHATTISGARH

State pegs this season's grain output at 10 mt

R KRISHNA DAS
Raipur, 11 July

Chhattisgarh has set a target to produce a little over 10 million tonnes (mt) of food-grain in the kharif marketing season 2022-23, a decrease of 3 per cent from the previous year's output.

The state produced 10.39 mt of food-grain in the last kharif season. The output, however, has been reduced to 10.06 mt this year, according to the kharif 2022-23 plan of the government. The state government's decision to reduce the paddy acreage could be attributed as one of the reasons for the change.

To encourage oilseed and pulses, the state, once known as the rice bowl of the country, has reduced paddy acreage by over 500,000 hectares. Chhattisgarh is one of the top five rice supplying states to the central pool.

According to the state's plan, paddy crop will be taken in 3.36 million hectares of area against last year's 3.89 million hectares. Though rice productivity has been increased to 2,500 kilogram per hectare against last year's 2,400 kilogram per hectare thanks to better technology and quality fertilisers, overall production remained 10 per cent lower. The rice production for the current year has been estimated at 8.4 mt as against 9.3 mt produced last year.

The overall acreage for the kharif season this year has been increased marginally by 1.15 per cent. As against 4.76 million hectares, kharif crops in Chhattisgarh will be sown in 4.82 million hectares of area this time. While paddy acreage has been reduced by 535,000 hectares, the area under cultivation of pulses-oilseeds and other crops has been expanded by 150,000 hectares.

Instead of traditional paddy, a state government spokesperson said, farmers were encouraged to take scented, organic and zinc paddy and other varieties that require less water. The state has launched a campaign to convince farmers to give up paddy crops. As of now, 346,044 farmers have diverted the paddy crops in 184,901 hectares of land to cultivate sugarcane and horticulture crops.

Agriculture experts believe the farmers give their consent for crop diversification but finally go for paddy as it gives better return. The Bhupesh Baghel-led Congress government in the state is procuring paddy for ₹2,500 per quintal.

GREENPLY INDUSTRIES LIMITED
Registered Office: Makum Road, P.O. Tinsukia, Assam-786125, India
Corporate Office: "Madgul Lounge", 23 Chetla Central Road, 5th & 6th Floor, Kolkata - 700 027, India
Phone: (033) 3051-5000, Fax: (033) 3051-5010, Email: investors@greenply.com, Website: www.greenply.com
CIN: L20211AS1990PLC003484

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 32nd Annual General Meeting of the members of Greenply Industries Limited will be held on Wednesday, 21st September, 2022 at 10:30 a.m., Indian Standard Time ("IST"), through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC / OAVM"). The Notice setting out the businesses to be transacted at the said meeting and Annual Report of the Company for the year ended 31st March, 2022 will be sent separately to the members of the Company in due course.

NOTICE is also hereby given pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and Section 91 and all other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, and allied rules thereunder, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from **Monday, August 22, 2022 to Thursday, August 25, 2022 (both days inclusive)** for the purpose of 32nd Annual General Meeting and determining the name of Members of the Company eligible for final dividend for the financial year ended 31st March, 2022, if approved by the Members at the said Annual General Meeting of the Company.

The aforesaid intimation may be accessed on the website of the Company viz. www.greenply.com/investors and the websites of the Stock Exchanges where the Company's equity shares are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For Greenply Industries Limited
Sd/-
Kaushal Kumar Agarwal
Company Secretary & Vice President-Legal

Place : Kolkata Date : 11.07.2022

ANDHRA PRADESH POWER GENERATION CORPORATION LIMITED
VIDYUTH SODHA : VIJAYAWADA
NIT No. 610001041/AGENCO / 2022

APGENCO invites open tender for Manufacture & Supply of 600 MT mill liners in Hi-Chrome composition for the Ball Tube mills of type BBD 4760 of Dr.NTPS and RT/PP through APGENCO e-procurement platform. **Estimated value of Work : Rs. 5.75, 60,400/-**
Bid Schedule available Date & Time : From 08.07.2022 onwards
Bid Submission Closing Date & Time : up to 13.00 Hrs on 22.07.2022. For further details visit website: www.apgenco.gov.in or <https://etender.apgenco.gov.in/irj/portal>

LGB FORGE LIMITED
Regd. Office: 6/16/13, Krishnarajapuram Road, Ganapathy, Coimbatore- 641 006.
Email: secretarial@lgbforge.com Website: www.lgbforge.com
Phone: 0422 2532325, Fax: 0422 2532333 | CIN : L27310T2206PLC012830

CORRIGENDUM

Reference to our Notice of Postal Ballot published in this newspaper on 05th July, 2022. Further it is hereby bring your Notice that, the Disclosure made under Reg.36(3) of SEBI (LODR) Regulation, 2015 and Secretarial Standard on General Meetings (SS-2) in our Postal Ballot Notice dt 25.06.2022 for (1) Sri. B. Vijayakumar and (2) Sri. Sajeev Mathew Rajan, shall be read as follows: (1) Sri. B. Vijayakumar is only a member and not a Director in M/s. Magna Electro Castings Ltd. M/s. Coimbatore Lakshmi Investment & Finance Company and M/s. Interglobe Aviation Limited. (2) Sri. Sajeev Menon Rajan is not a director in M/s. L.A.W. Textile Park Pvt Ltd and M/s. Seshraj Energy Pvt Ltd. Since both companies were already stricken off. Sincerely regret for the inconveniences caused.

By Order of the Board
For LGB Forge Limited
K. Maheswaran
Company Secretary and Compliance Officer

Place : Coimbatore
Date: 09.07.2022

ALKEM LABORATORIES LIMITED
CIN: L00305MH1973PLC174201
Registered Office: 'Alkem House', Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013.
Phone: +91 22 3982 9999 Fax: +91 22 2495 2955
Website: www.alkemlabs.com, Email: investors@alkem.com

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that the 48th Annual General Meeting (AGM) of Alkem Laboratories Limited ("the Company") is scheduled to be held on Thursday, 25th August, 2022 at 11.00 A.M. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice dated 13th May, 2022, convening the said AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular dated 5th May, 2020 read with General Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 28th September, 2020, 31st December, 2020, 13th January, 2021, 08th December, 2021 and 05th May, 2022 (collectively referred to as "MCA General Circulars") alongwith other applicable circulars issued by MCA and Securities and Exchange Board of India (SEBI), permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA General Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Company will be held through VC/OAVM.

In accordance with the aforesaid MCA General Circulars and SEBI Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report of the Company for the financial year 2021-2022 have been sent to all the Members whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Company. The Annual Report of the Company for the financial year 2021-2022 is available on the Company's website at www.alkemlabs.com and also on websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and Notice of the AGM on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.cdslindia.com.

Notice is further given pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Company is providing remote e-voting facility to all its Members to enable them to cast their vote on all matters listed in the said Notice by electronic means. The details regarding the remote e-voting facility is provided below:

Cut-off date for determining the Members entitled to vote	Thursday, 18 th August, 2022
Commencement of remote e-voting period	Monday, 22 nd August, 2022 at 9.00 A.M.
End of remote e-voting period	Wednesday, 24 th August, 2022 at

The remote e-voting facility shall be disabled by CDSL for voting thereafter and the Members shall not be allowed to vote beyond the said date and time.

Persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Thursday, 18th August, 2022, shall be entitled to cast their vote either through remote e-voting or through e-voting during the AGM.

The Company shall also provide e-voting facility during the AGM for the Members attending the AGM through VC/OAVM, who have not cast their vote on resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so. The Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person, who becomes a Member of the Company after completion of dispatch of notice and hold share(s) as on cut-off date i.e. Thursday, 18th August, 2022, may request for login ID and password at rnt.helpdesk@linkintime.co.in or investors@alkem.com. However, if the person is already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting vote.

Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective Depository Participant(s) and Members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in or Members shall register their email addresses by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and completing the registration process to receive copies of the Annual Report for the FY 2021-22 along with the Notice of AGM.

CS Mannish L. Ghia, Partner, M/s. Manish Ghia & Associates, Practising Company Secretaries, Mumbai (Membership No. 6252, CP No. 3531) have been appointed as Scrutinizer to scrutinize e-voting process in a fair and transparent manner.

The results declared alongwith the Scrutinizer's Report shall also be communicated to the Stock Exchanges and Central Depository Services (India) Limited (CDSL) and the same shall also be displayed on the website of the Company.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the e-voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futrace, Mafatlal Mill Compound, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

The Company has fixed Wednesday, 10th August, 2022 as the "Record Date" for the purpose of determining entitlement of shareholders for payment of final dividend for the financial year 2021-22. The final dividend, if approved by the Members will be paid on or after Tuesday, 30th August, 2022.

Members may note that in terms of the provisions of the Income-Tax Act, 1961, ("the Act") as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by a Company on or after 01st April, 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, Members are requested to submit the documents in accordance with the provisions of the Act. The detailed tax rates, documents required for availing the applicable tax rates are provided in the Notice of the AGM.

For Alkem Laboratories Limited
Sd/-
Manish Narang
President - Legal, Company Secretary & Compliance Officer

Date: 11th July, 2022
Place: Mumbai

NSE
National Stock Exchange of India Limited
"Exchange Plaza", Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

PUBLIC NOTICE

Public Notice for Compulsory Delisting of equity shares of Companies in terms of Regulation 32 (3) of SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021

In terms of Regulation 32 (3) of SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 ("Delisting Regulations") and as per rules made under Section 21A of the Securities Contracts (Regulation) Act, 1956 and the Rules, Bye-Laws, and Regulations of National Stock Exchange of India Limited ("the Exchange"), NOTICE is hereby given that the Exchange proposes to delist undelisted 3 companies as the said companies have, inter alia, made out grounds for delisting of their securities, i.e., the trading in the securities of the said companies has been under suspension for more than six months on account of non-compliance with various provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and various circulars issued by SEBI/Exchange in this regard and pursuant to liquidation.

The Exchange has issued show cause notices to the companies at their last known address and registered email address as per the Exchange records, asking the said companies to **SHOW CAUSE** as to why the equity shares of the Company should not be compulsorily delisted from the Exchange. The list of these companies, along with their last known addresses as per the Exchange records, are given below:

Sr. No.	Company	*Registered Address of the Company
1	Soni Soya Products Limited	Off no. CS-1, P Square Building, 2nd Floor, 350, Gopal Nagar, Indore - 452016.
2	Opto Circuits (India) Limited	No. 83, Electronic City, Hosur Road, Bangalore - 560100, Karnataka
3	EMCO Limited #	N-104, MIDC Area, Jalgaon - 425003.

*Address available as per the records of the Exchange.
The Company is under liquidation; therefore, the consequences of Regulation 34 of Delisting Regulations will not apply to this Company.

The consequences of compulsory delisting include the following:

- The above companies will be ceased to be listed on the Stock Exchange. These companies will be moved to the dissemination board of the Stock Exchange (except the Company under Liquidation).
- In terms of Regulation 34 of Delisting Regulations,
 - the delisted Company, its whole-time directors, person(s) responsible for ensuring compliance with the securities laws, its promoters, and the companies which are promoted by any of them shall not directly or indirectly access the securities market or seek listing of any equity shares or act as an intermediary in the securities market for a period of ten years from the date of such delisting.

- In case of a company whose fair value is positive -
 - such a company and the depositories shall not effect transfer, by way of sale, pledge, etc., of any of the equity shares held by the promoters / promoter group and the corporate benefits like dividend, rights, bonus shares, split, etc. shall be frozen for all the equity shares held by the promoters/ promoter group, till the promoters of such Company provide an exit option to the public shareholders in compliance with sub-regulation (4) of regulation 33 of these regulations, as certified by the relevant recognized stock exchange;
 - the promoters, whole-time directors and person(s) responsible for ensuring compliance with the securities laws, of the compulsorily delisted Company shall also not be eligible to become directors of any listed company till the exit option as mentioned in clause (a) is provided.

- In terms of Regulation 33 of Delisting Regulations,
 - Where the equity shares of a company are delisted by a recognised stock exchange, the recognised stock exchange shall appoint an independent valuer(s) who shall determine the fair value of the delisted equity shares.
 - The recognised stock exchange shall form a Panel of expert valuers and from the said Panel, the valuer(s) for the purposes of sub-regulation (1) shall be appointed.
 - The value of the delisted equity shares shall be determined by the valuer(s) having regard to the factors mentioned in sub-regulation (2) of regulation 20 of SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2021.
 - The promoter(s) of the Company shall acquire the delisted equity shares from the public shareholders by paying them the value determined by the valuer, within three months of the date of delisting from the recognised stock exchange, subject to the option of the public shareholders to retain their shares.
 - The promoter shall be liable to pay interest at the rate of ten percent per annum to all the shareholders, who offer their shares under the compulsory delisting offer, if the price payable in terms of sub-regulation (3) of regulation 33 is not paid to all the shareholders within the time specified under sub-regulation (4) of regulation 33.

This company is under liquidation and hence:

- The provisions of SEBI circular no. SEBI/HO/CFD/DCR/CIR/P/2016/81 dated September 07, 2016, do not apply to these companies.
- For companies under liquidation the following directions have been received from SEBI in the matter:
 - If a company has been compulsorily delisted before the appointment of provisional liquidator or the order of winding-up, then the restriction provided under Regulation 34 of Delisting Regulations shall be applicable.
 - If the Company has not been compulsorily delisted before the appointment of provisional liquidator or the order of winding-up, the process of delisting will happen by operation of law and the restriction under Regulation 34 of Delisting Regulations shall not be applicable.

Any person who may be aggrieved by the proposed delisting may make representation, if any, to the Delisting Committee of the Exchange in writing on or before **August 02, 2022**.

The representation(s) with complete contact details of the person(s) making a representation(s) should be addressed to:
The Delisting Committee, Enforcement Department, National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza", C-1, Block-G, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051. Contact no: +91 22 26598100 (23462), E-mail: dl-insp-en-delisting@nse.co.in

The companies are directed to update the details of the promoter/director of the above companies on or before **August 02, 2022**. The promoter/director of the above listed companies is also called upon to contact the Exchange immediately on the above telephone nos. and email address.

Place: Mumbai Date: July 12, 2022

Nifty50

खडकवासलामध्ये ढीड दिवसात वाढले २ टीएमसी पाणी

पुणे, दि.११ : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील चार धरणात गेल्या तीन दिवसांत तब्बल ३ टीएमसी पाणीसाठा वाढला असून, रविवारी सायंकाळपर्यंत ढीड दिवसात २ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. चार धरणातील पाणीसाठा ८.१९ टीएमसी झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा ८.६६ टीएमसी होता. वसाअभावी खडकवासला धरण

प्रकल्पाने तळ गाठल्याने गेल्या आठवड्यापासून पुणे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. रविवारी सकाळी गेल्या २४ तासांत खडकवासला धरणात

३२ मिमी, पानशेत १२६ मिमी, वरसगाव १२६ मिमी आणि टेमघर येथे १६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चार धरणांत मिळून एकूण २६.५६ टक्के

पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तो २९.७१ टक्के होता.

PUBLIC NOTICE

मी, गुंजन गौतम शाह, जाहीर करीत आहे कि माझा पति गौतम नवीनभाई शाह, यांचे दिनांक २६.०९.२०२२ रोजी निधन झाले आहे. त्यांचे नावे MARUTI VITARA BREZZA VDI कार क्रमांक MH47K5909 आहे, त्याची वारस मी आहे। ही कार माझ्या नावे करण्यासाठी अर्ज दिला आहे. कोणता हरकत असले तर १५ दिवसाच्या आत आर.टी.ओ. बोरोवली (वेस्ट), मुंबई येथे संपर्क करावा।

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that my client M/s Radheya Construction Co., through their partners Mr. Jitendra K. Thakur, & two others having their address at 118, Goyal Shopping Arcade, S.V.Road, opp Railway station Borivali west Mumbai 400092, is builder and developers developing the land properties bearing S. No. 317/H.No.11 & H.No.14 of village Juchन्द्रा Tarka Vasai District Palghar, hereinafter referred to as said property. My client offering to hand over land D.P. Road measuring 1520.55 sq.mts & Land for Hospital 799.97 sq.mts. And of the said property to the concern authority of Town planning of Vasai virar City Municipal Corporation under D.P. Road reservation & hospital reservation. Any person having any claim, share, right, title or interest over the said property by way of sale, conveyance, gift, exchange, inheritance, mortgage, Charge, lease, succession, possession, charge, lien and/or any manner should intimate the same to undersigned in writing with supporting documents within 14 days from the date of publication of this notice at the address provided hereunder and after expiry of 14 days of notice period any claim from any person or public will not be entertained which may please be noted.

PUBLIC NOTICE

This is to inform to the general public that original Share Certificate of shares of distinctive nos. 16 to 20 held by Mr. Rakesh Shrivastava Gupta having address at 103, Om mani Tower CHS Ltd., Near Gcc club, Halkesh Mira Road (E), Thane - 401107 is lost/misplaced and hence the application is received by the society for the said society hereby invites claims and objections, if any, for the issue of duplicate share certificate within 14 (fourteen) days from the date of publication of this notice along with relevant proofs and documents supporting the claim in the society office of Om Mani tower CHS Ltd. If no objections are received within above mentioned time, society will be free to issue duplicate share certificate in the manner prescribed in the by-laws.

APPENDIX - 16 (Under the Bye-Law No. 34)

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society.

NOTICE

Mrs. Sunanda Gunvant Bhatt, a Member of the Panchayat Road C.H.S. Ltd., having address at Opp. Sona Udyog, Pansari Panchayat Road, Andheri East, Mumbai 400069, and holding Flat/Flat No. 9, D Wing, in the building of the society, died on 21/10/2022 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of the shares and interest of the deceased member in the capital/property of the society within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as are provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 11 Am to 5 Pm, from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Om Mani Tower CHS Ltd. Sd/- Secretary

Place : Mumbai Date : 12/07/2022

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT we are verifying the title of Goregaon Navrimta Co-operative Housing Society Ltd a co-operative housing society, registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, bearing its registration No. B0M/HSG/7617 of 1981 having its registered office at Building No. 15, Siddharth Nagar, S.V. Road, Goregaon (West), Mumbai 400 104 to its property and more particularly described in the Schedule hereunder (hereinafter referred to as "the Property")

All persons having any claim in respect of the Property, as and by way of sale, exchange, mortgage, development rights, TDR rights, FSI rights, gift, lien, trust, lease possession, inheritance, easement, arrangement, agreement whatsoever and howsoever arose, whether verbally or otherwise are hereby required to make the same known in writing to the undersigned at their below mentioned office within 14 (Fourteen) days from the publication of this Notice otherwise, the same, if any, would be considered as waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: ALL THAT piece and parcel of leasehold land bearing CTS No. 355 (Part) 1 to 9 and Survey No. 10, measuring in the aggregate about 664.49 (Six hundred and Sixty Four Point Four Five Nine) square meters as per Property Registered Card and situated at Village Pahanadi, Goregaon (West), Mumbai-400104, Taluka Borivali ("Land") together with the ownership rights in the building standing thereon known as "Goregaon Navrimta Co-operative Housing Society Ltd" comprising of Group plus 3 (three) consisting of 32 (Thirty two) residential flats, within the registration sub-district of Bandra and District Mumbai Suburban and which Land is bounded as follows:

Or towards the North: By Building No. 14, Or or towards the South: By 30 Ft. Road, Or or towards the East: By S.V. Road, Or or towards the West: By 30 Ft. Road.

DATE: 12/07/2022 Sd/- PLACE: MUMBAI Ms. Ami Oza Advocate High Court M/s. Solicis Lex

PUBLIC NOTICE

The General Public is hereby informed that our client Mr Vikram Sadashiva Ghorpade is the member of the society namely Om Viraj CHS LTD by holding 5 Fully Paid up Shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos 26 to 30 (both inclusive) having Share Certificate No. 06 (said shares) and owner of the flat No 201, aom 85.53 sq.mtrs built up area, Om Viraj CHS LTD, Palmira Road, Andheri West, Mumbai 400058 (said flat). The said society Om Viraj Co-operative Housing Society Limited is situated at Palmira Road, Andheri West, Mumbai 400058 on CTS No 314 village Andheri, Taluka Andheri Mumbai MSD No 06 consisting of 5 Fully Paid up Shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos 26 to 30, missing, misplaced, lost and in spite of due and diligent search the same is still not found and located.

If anybody is having any objection, claim, interest, dispute in respect of the said missing original share certificate, said flat and/or said society as and by way of any claim, demand, dispute, objection, sale, gift, purchase, mortgage, lien, charge, lease, tenancy, hypothecation, inheritance, possession, beneficial interest, trust, easement, interest and/or otherwise of whatsoever nature, he/she may contact the undersigned with the documentary proof substantiating his/her objections/demands/details of the claim, demand and dispute with a period of Seven (7) days from the date of this publication, failing which society will proceed to issue duplicate share certificate to my client as if there are no third party claims/objections/disputes in respect of said share certificate, said flat and/or said society and there are no claims/objections/disputes will be entertained and such claim/objections/disputes will be deemed to have been waived and/or abandoned.

Sd/- HARSH S TRIVEDI (ADVOCATE HIGH COURT) 405, B WING, VERTEK VIKAS, ANDHERI EAST, Date: 12/07/2022 MUMBAI 69 9022766611 Place : Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given by my Client MR. MOHAMMAD SALIM ABUBAKAR DOKADIYA have either lost or misplaced his chain principle original documents of his flat (dead) i.e. entered into Agreement dated 15.11.2000 executed between 1) Mr. Abdul Karim Esmail Jagra & 2) Mr. Kifayatullah Esmail Jagra as purchasers and M/s. Sulaimya Enterprises Vendor/Seller by virtue of an Agreement dated 15.11.2000 at Serial No. PBDR/2/ 6501/2000 dated 15/11/2000 in respect of Flat No. 204, 2nd Floor, in A-Wing, Building No. 1, in the Society known as Humera Park No 1 CHS Ltd., situated at Patharwadi, Rani Sati Marg, Malad (East), Mumbai - 400 097, area adm. 44d sq. ft. (Built-up) lying and being at Survey No. 273/1-4, C.T.S.No. 738-8/1-B of Village -Malad East, Taluka-Borivali, Mumbai Suburban and they have lost along with the Index B1, Receipt (pavti), and the same is not traceable and my client have lodged complaint in Kurar Police Station vide No 733/2022 dated 02.07.2021.

That if any person has / have found the same, such person/s are requested to return the same to the undersigned at the address of the undersigned, further if any person/s having any claim/s by way of sale, Mortgage, lease, lien, gift, easement, exchange, possession, inheritance, succession or otherwise howsoever in respect to the said property, such person/s are required to intimate the undersigned together with proof thereof within 15 days from the date of publication of this notice, failing which, the claim of such person/s, if any, will be deemed to have been waived and / or abandoned.

That anyone claiming any right in respect of the said flat is hereby required to intimate to the undersigned within 15 days from the date of publication of this notice of their such claim, if any, with all supporting documents and without reference to such claim / claims, if any, and such claim after expiry of 15 days of notice period, shall be treated as waived and not binding on my clients.

Sd/- Adv. TARIQ I. KHAN 1, Mukadam Compound, Genaral AKY Marg, Malad East, Mumbai - 400097. Mob : 9768933010 Date : 12/07/2022 Place : Mumbai

पंजाब नॅशनल बँक Punjab National Bank

जैपटी, मंडळ कार्यालय, ठाणे ४४वा मजला, प्रगति टॉवर इमारत, बांद्रा कुर्ली कॉम्प्लेक्स, मुंबई ४०००११. ईमेल : cothaneag@pnb.co.in

निविदासाठी आमंत्रण सूचना (NIT)

कामाचे स्वरूप: प्रगती टॉवर बिल्डिंग, चौकसी, मुंबई येथे सिव्हरमध्ये स्थापित पी.ए. (सार्वजनिक पसा) उपकरणे - कटोरल (०१ नंबर), काल स्ट्रेम (०१ नंबर) आणि एल्युमिनायट (०१ नंबर) मूल्यांकन.

निविदा मूल्य आणि इएमपी: निविदा मूल्य : रु. १,१८०/- जीएसटीसह इएमपी: रु. ११,०००/-

अंदाजे खर्च : रु. ०७.४० लाख जीएसटी सह

सौलंबंद निविदा सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: २५.०९.२०२२ रोजी १५:०० पर्यंत.

तारिख घडणुकांसाठी तारीख आणि वेळ: २५.०९.२०२२ रोजी १५:३० वाजता

बँकेच्या वेबसाइट: <https://www.pnbindia.in> वर दिनांक २५.०९.२०२२ रोजी १३.०० वाजे पर्यंत निविदा काढण्याचे डाऊनलोड करावे येईल.

मुख्य व्यवस्थापक मंडळ कार्यालय, ठाणे

नमुना क्र. युआरसी-२

कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीकृत स्वतःच्या देण्याची जाहीरनामा (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३०४(बी) आणि कंपनी (नोंदणीकृत देण्याची जाहीरनामा) अधिनियम, २०१४ चे नियम २(१) नुसार)

सूचना

१. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार जेजेंद्रांग कंपनी मर्यादित कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत अनेक एमएलएम, या एलएमसी संस्थेची नोंदणी करण्यासाठी निबंधक, महाराष्ट्र, मुंबई येथील निबंधककडे १६ दिवसांनंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपूर्वी अर्ज करण्याचे निविदात आहे.

२. कंपनीच्या प्रमुख उच्च खातेनिर्वाहक: भारतामध्ये किंवा इतर व्यवसाय सुरू देण्यासाठी व्यवसायाची बाजारपेठ, व्यापार, आयात, निर्यात, पॅक, पुनर्क, वाहतूक, रडोअर, फॅब्रिक, वित्त, विविध, विकास, हार्व्होर्ड, सुधारण, विक्री, पुनर्निर्माण आणि सर्व प्रकारचे व्यवहार करण्यासाठी आधारित येथे आणि अर्थ, कृती/कृती/घाब उपायदेवत मान्य भाव, पॅक केलेले पदार्थ, पावडर, चट्ट, चट्ट, पेचे, जोतपेचे, ज्यूस, जॅम, जेली, कॅन्डा, लोणचे, सॉसेज आणि सोसायटी मिळणाऱ्या इतर वस्तूंचा समावेश आहे परंतु त्यापुढे मर्यादित नाही, शेती किंवा संबंधित कार्यालय करणे.

३. निविदांक देण्याचे योग्यतेसाठी आर्टिफिशियल अँड असोसिएटिव्ह प्रती कंपनीचे कार्यालय १०/११, शिवाई इंड एस्टेट, ८१, कुल्लार-अंधेरी रोड, साकिनाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२, महाराष्ट्र येथे निविदासाठी उपलब्ध आहेत.

४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणतीही व्यक्तीचा सद अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्याचे आक्षेप लेखी स्वरूपात सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस (इंडिया) लिमिटेड अँड कॉर्पोरेट रिलेशन्स (आयएसएल), प्लॉट ६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मॅनोर, किर्ला गुरुदास (हॉस्पिटल) -२२०००६ येथील निबंधककडे सदर सूचना प्रकाशन तारखेपुढील २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

अवेना फूड्स एलएमपीकारिता सही/- निवृत्त अतिरिक्त सेबी पर्यवेक्षण अधिकारी पर्यवेक्षण अधिकारी डीपीआयएम:०९६७३२२३

नसत अनिर दोरी पर्यवेक्षण अधिकारी डीपीआयएम:०९६७३२२३

दिनांक: १२ जुलै, २०२२

ठिकाण: मुंबई



अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएम:एल०३०३५एमएच१९७३एपीएलसी१७४२०१

नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनागती बापट मार्ग, लोअर फ्लॉ, मुंबई-४०००१३. दूर:९१-२२-३९८२९९९९, फॅक्स:९१-२२-२४९२९५५, ई-मेल:investors@alkem.com वेबसाइट:www.alkemlabs.com

सदस्यांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडची (कंपनी) ४८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) पुढारण, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी स.११.०५. सदा एजीएम घेण्याच्या दिनांक १३ मे, २०२२ रोजीच्या सूचनेत मूळ विषयावर विमर्श करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिड्युओअल मिन्स (ओव्हीव्हीओ) मार्फत होणार आहे.

कोविड-१९ प्रदुर्भाव लक्षात घेता सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहाचिंत्ता परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक २२ सप्टेंबर, २०२०, दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, दिनांक १३ जानेवारी, २०२१, दिनांक ८ डिसेंबर, २०२१ व दिनांक ५ मे, २०२२ (यापुढे एमसी सर्वसाधारण परिपत्रक म्हणून संदर्भ) तसेच एमसीए व भारताची प्रतिभुती व विनियम मंडळ (सेबी) द्वारे वितरित अन्य इतर लागू परिपत्रकनुसार सामायिक टिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थिती न घेता व्हीसी/ओव्हीव्हीएम मार्फत एजीएम घेण्यास अनुमती दिलेली आहे. सदर एमसीए सर्वसाधारण परिपत्रक आणि कंपनी कायदा २०१३ च्या आवयवट तदुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वयरेमेंट्स) अधिनियम २०१५ च्या पुर्तुतनुसार व्हीसी/ओव्हीव्हीएम मार्फत कंपनीच्या सदस्यांची एजीएम होईल.

एमसीए सर्वसाधारण परिपत्रक व सेबी परिपत्रकनुसार उपरोक्त एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार/कर्मचारीकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने विद्युत प्रती पाठवण्यात आले आहे. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.alkemlabs.com वेबसाईटवर सूचना उपलब्ध आहे. सदर एजीएम घेण्याची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.cdsindia.com, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एमएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

यापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहाचिंत्ता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० आणि सिक्सुरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वयरेमेंट्स) अधिनियम २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने त्यांच्या सर्व सदस्यांना एजीएमच्या सूचनेत मूळ विषयावर विमर्श करण्याकरिता विद्युत पाठवून प्रगालीने त्यांचे मत देण्याकरिता सुविधा दिलेली आहे. रिपोर्ट ई-वॉटिंग सुविधाबाबत महत्त्वाचा तपशिल खालीलप्रमाणे:

सदस्यांचे मतदान अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक	गुव्वार, १८ ऑगस्ट, २०२२
रिपोर्ट ई-वॉटिंग कालावधी प्रारंभ	सोमवार, २० ऑगस्ट, २०२२ रोजी स.१०.००वा.
रिपोर्ट ई-वॉटिंग कालावधी समाप्ती	बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२ रोजी स.१०.००वा.
रिपोर्ट ई-वॉटिंग पध्दती सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे तदुत्तर बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर मतदान न घेता येणार नाही.	

नोंद दिनांक अर्थात गुव्वार, १८ ऑगस्ट, २०२२ रोजी कोणा सदस्याचे मत सदस्य नोंद प्रकल्प किंवा लुभावी मालकांच्या नोंद प्रकल्पाने नमुद असेल त्यांना रिपोर्ट ई-वॉटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वॉटिंग मतदानाचा अधिकार असेल.

कंपनीने रिपोर्ट ई-वॉटिंगने ठरावर त्यांचे मत दिलेले नसेल आणि अन्य प्रकारे रोखले नसल्या व्हीसी/ओव्हीव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांकरिता एजीएम दरम्यान ई-वॉटिंग सुविधेची तरतुद केली आहे. एजीएमपूर्वी रिपोर्ट ई-वॉटिंग चे सदस्य मत देतील त्यांना व्हीसी/ओव्हीव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असाणार नाही.

जर कोणी व्यक्ती सूचना वितरणानंतर सदस्य झाला असेल आणि गुव्वार, १८ ऑगस्ट, २०२२ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी mt.helpdesk@linkintime.co.in किंवा investors@alkem.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वॉटिंगकरिता सीडीएसएलवर यापूर्वीच नोंद असेल तर त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नसतील त्यांना विनंती आहे की, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी सहभागीदाराकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी लिंक इन्ट्राईम इंडिया प्रॉक्सेट लिमिटेड यांच्याकडे व mt.helpdesk@linkintime.co.in किंवा prachy@linkintime.co.in emailreg/email_register.html वर अद्यावत करावेत जेणेकरून एजीएम सहाचिंत्ता वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करता येतील. ई-वॉटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरीत्या संचालनाकरिता तपासनीस हवे. मनिष घिवा अँड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव, मुंबईचे भागीदार सी.ए. मनिष एन. धिया (सदस्यत्व क्र.६२२२ व सीपी क्र.३५३१) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तपासनीसांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल स्टॉक एक्सचेंजकडे आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडे कळविला जाईल. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर व कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातील सूचना फ्लकार प्रसिद्ध केले जाईल.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत व ई-वॉटिंगबाबत सदस्यास काही प्रश्न, तक्रारी असल्यास त्यांनी क्रिकेटनीटी अस्कड केरसन (एफएन्यू)चा संपर्क घ्यावा व www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वॉटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdsindia.com वर ई-मेल करावा किंवा टोल फ्री क्र.१८०००२२२-५४-३३ वर संपर्क करावा. विद्युत स्वरूपात मतदानाकरिता सुविधाबाबत सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मर्यादित फ्युचरेस, मफनलाल मिल कंपाउंड, ना.प.जोशी मार्ग, लोअर फ्लॉ (पूर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdsindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३ येथे कळवावे.

कंपनीने वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता अंतिम तालांबा देण्यासाठी भागधारकांच्या अधिका निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून गुव्वार, १० ऑगस्ट, २०२२ निश्चित केली आहे. सदस्याद्वारे मान्य केल्यानुसार अंतिम तालांबा मंगळवार, २० ऑगस्ट, २०२२ रोजी किंवा त्यानंतर दिले जाईल.

सदस्यांनी सूचना नोंद घ्यावी की, आवक कायदा १९६१ (कायदा), वित्तीय कायदा २०२० चे सुधारित नियम १ एप्रिल, २०२० रोजी किंवा नंतर कंपनीद्वारे दिलेले किंवा वितरित केलेले तालांबा सदस्यांच्या हस्ते कर योग्य असेल. तथापि कंपनीने तालांबा देते वेळी टोटाकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागू पर्याय नोंद योग्य टीडीएस देत निश्चित करण्यासाठी सदस्यांनी कायद्याच्या तरतुदीनुसार दस्तावेज सादर करावेत. सविस्तर कर द, लागू कर द प्राप्त करण्यास आवश्यक दस्तावेज एजीएम सूचनेत नमुद आहेत.

अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता सही/- मनिष नारांग अध्यक्ष-विधी, कंपनी सचिव दिनांक: ११ जुलै, २०२२ अध्यक्ष-विधी, कंपनी सचिव ठिकाण: मुंबई व सक्षम अधिकारी

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय वृहन्मुंबई विभाग मुंबई

साहिम्परा, साहिम्परा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोंदीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 1579 / 2022

सार्वजनिक न्यासाचे नाव: IFBE FOUNDATION ... बाबत Kamal Teja Malik ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोंदीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, वृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमुद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय?

२) खाली निविदित केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रु. १०००/- (अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थायर मिळकत (वर्णन) : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोंदीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोंदीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०१/०७/२०२२ रोजी दिली.

सही/- अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वृहन्मुंबई विभाग, मुंबई

शिक्का

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय वृहन्मुंबई विभाग मुंबई

साहिम्परा, साहिम्परा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोंदीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 1518 / 2022

सार्वजनिक न्यासाचे नाव: Swarajya Aamche Prathisthan ... बाबत Rajesh Ramsagar Gupta ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोंदीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, वृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमुद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय?

२) खाली निविदित केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रु. १०००/- (अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थायर मिळकत (वर्णन) : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोंदीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोंदीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २२/०६/२०२२ रोजी दिली.

सही/- अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वृहन्मुंबई विभाग, मुंबई

शिक्का

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय वृहन्मुंबई विभाग मुंबई

साहिम्परा, साहिम्परा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोंदीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 1475 / 2022

सार्वजनिक न्यासाचे नाव: Krushnarpan Charitable Trust ... बाबत Nitin Harikrishna Purohit ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोंदीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, वृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमुद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय?

२) खाली निविदित केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रु. १०००/- (अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थायर मिळकत (वर्णन) : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोंदीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने